

आठवे गिरिमित्र सम्मेलन: ११ व १२ जुलै २००९

सात वर्षापूर्वी एक विचार पुढे आला. सर्व गिरीमित्रांनी एकत्र येऊन आपआपल्या अनुभवांची देवाणघेवाण करावी, स्वतःचीच ओळख नव्याने महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना द्यावी. या विचारातूनच जन्मास आले गिरिमित्र संमेलन. दरवर्षी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड व महाराष्ट्रातील एखादी गिर्यारोहण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन आयोजित केले जाते. ११ व १२ जुलै २००९ रोजी आयोजित आठव्या गिरीमित्र संमेलनाची जबाबदारी पनवेलच्या निसर्गमित्र संस्थेने स्वीकारली होती.

आठव्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना होती “गिर्यारोहणातून सामाजिक बांधिलकी”. विषय मोठा, सर्वांना गिर्यारोहणाकडे बघण्यासाठी नवीन विचार व नवी दृष्टी देणारा होता. सामाजिक बांधिलकी कशी आणि कोणत्याही परिस्थितीत निभावता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे, दस्तुरखुद्द विशेष अतिथी मेजर एच. पी. एस. अहलुवालिया. स्वतः एका अपघातात अपंग होऊन देखील त्यांनी अपंगांसाठी बांधलेले अद्यावत हॉस्पिटल. हे ध्येय गाठण्यासाठी घेतलेली अपार मेहनत दर्शविणारी चित्रफीत व प्रत्यक्ष मुलाखातीतून उलगडलेले त्यांचे कार्य हे त्यांनी सर केलेल्या एव्हरेस्ट इतकेच उत्तुंग होते. ११ जुलै रोजी संमेलनपूर्व संध्येला झालेल्या या विशेष कार्यक्रमांमुळे संमेलनाची सुरुवात अतिशय समपर्क आणि सुंदर झाली.

मुख्य कार्यक्रमा होता १२ जुलै २००९ रोजी. त्यात प्रथम सत्रात सकाळी छायाचित्र प्रदर्शन आणि गिर्यारोहकांना उपयोगी पडणा-या डोंगरातील औषधी वनस्पती प्रदर्शनाच्या उदघाटनाने संमेलनाची सुरुवात झाली. मुख्य संमेलनासाठी लाभलेले अध्यक्ष मा. श्री. संभाजीराव भिडेगुरुजी व प्रमुख पाहुणे मेजर एच. पी. एस. अहलुवालिया (अध्यक्ष, आयएमएफ) यांच्या आगमनानंतर महाराष्ट्र सेवा संघाच्या श्री चंद्रशेखर वझे यांनी सेवा संघाची माहिती देऊन संमेलनाचे प्रास्तावित केले. संमेलन प्रमुख श्री. भारत ठाकूर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भिडे गुरुजी व मेजर अहलुवालिया यांच्या हस्ते गिरिमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात भिडेगुरुजींनी गिरिमित्र संमेलनाच्या संकल्पनेचे कौतुक तर केले शिवाय संमेलनाबरोबरच महाराष्ट्राचा इतिहास जपण्याचे आवाहनही केले. 'गिर्यारोहणातून सामाजिक बांधिलकी' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित चित्रफीत खरोखरच सुंदर झाली. विस्तार मोठा असल्यामुळे ते थोडक्यात कसे मांडावे याचे सुंदर उदाहरण श्री सुहास जोशी यांनी दाखविले. तदनंतर श्री. चंद्रशेखर बर्वे, श्री. पदमाकर गायकवाड, श्री. धनंजय मदन यांची समीर कर्वे यांनी याच विषयावर विशेष मुलाखत घेतली.

या संमेलनाच्या आयोजनामुळे निसर्गमित्र संस्थेस एक वेगळाच आत्मविश्वास मिळाला, तर एका मोठ्या व्यासपीठावर संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांची व अनेक मान्यवर गिर्यारोहकांची ओळख झाली. आपल्या ओघवत्या निवेदनाने मुग्धा सारंग व विजय पवार यांनी सर्व गिरिमित्रांबरोबर पाहुण्यांचीही मने जिंकली. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, सर्व गिरिमित्र व गिर्यारोहक संस्था यांच्या उत्साही व प्रोत्साहनपूर्वक मदतीने आठवे गिरिमित्र संमेलन यशस्वीरीत्या पार पाडले.
